

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना  
जून, २००९ अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पात  
समाविष्ट करण्यात आलेल्या "मत्स्यव्यवसाय" उपशिर्षाखालील  
योजनांतर्गत तरतूदीचे वाटप.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र.बीसुडी-२००९/प्र.क्र.१४/का.६  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक :- २१ डिसेंबर, २००९.

- वाचा : १) वित्त विभागाचे क्र.पूरक १०.०९/प्र.क्र.१५२/अर्थ-३, दि.३० जून, २००९.  
२) विभागाचा शासन निर्णय क्र.टिएसपी २००८/प्र.क्र.६/का.६, दि.१६ डिसेंबर, २००९.  
३) नियोजन विभागाचा शासन निर्णय क्र.जिवायो १००७/प्र.क्र.३९/का-१४४४, दि.१६.२.२००८.

शासन निर्णय : वर नमूद केलेल्या विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाद्वारे आदिवासी उपयोजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावित केलेला नियतव्यय अर्थसंकल्पित करणे, वितरित करणे व त्यामधील कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार सन २००९-१० या चालू आर्थिक वर्षापासून व सन २००९-१० या चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी केलेली तरतूद जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहे. आता विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयानुसार तरतूद वितरीत करण्याची कार्यवाही करावी. तसेच नियोजन विभागाच्या वर नमूद केलेल्या दिनांक १६.२.२००८ च्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार प्रशासकीय मान्यतेचे अधिकार नियोजन विभागाने उरपून दिलेल्या प्रचलित पध्दतीप्रमाणे कायम राहतील. लेखाशिर्ष तसेच उप लेखाशिर्ष निहाय झालेल्या खर्चाची व साध्य झालेल्या भौतिक उद्दिष्टांची माहिती प्रत्येक महिन्यात १० तारखेपूर्वी विभागीय आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना पाठवावीत.

२. जिल्हा अधिकारी / नियंत्रक अधिका-यांनी त्यांच्या अधिनस्त ठेवण्यात आलेल्या तरतूदीचे तात्काळ विभागनिहाय / जिल्हानिहाय व यंत्रणानिहाय वाटप करून ती तरतूद संबंधित विभागाचे अंमलबजावणी अधिका-यांच्या अधिनस्त ठेवून त्या विभागास व आदिवासी विकास विभागास कळवावे. तसेच पुरवणी मागणी ज्या योजनेसाठी घेण्यात आली आहे त्याच योजनेवर खर्च होईल याची नियंत्रक अधिका-यांनी दक्षता घ्यावी. याबाबत झालेल्या कोणत्याही अनियमिततेस ते व्यक्तिशः जबाबदार राहतील. पुरवणी मागणीच्या तरतूदी या शासन निर्णयान्वये नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहेत. या शासन निर्णयाद्वारे यासर्व तरतूदी खर्च करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. सदर तरतूदी संगणक वितरण प्रणालीद्वारे संबंधितांना उपलब्ध करून देण्यात येतील.

३. आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच जनजाती क्षेत्राबाहेरील केलेली तरतूद त्याच क्षेत्रासाठी खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेंतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येऊ नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतूद खर्च झाली नाही तर सदर तरतूद प्रत्यापित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येऊ नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत जिल्हाधिकारी / नियोजन अधिकारी व संबंधित

विभागाचे अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्ष निहाय / उप लेखाशिर्ष निहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्ट निहाय माहिती घर नमूद केलेल्या संबंधित अधिकारी व आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श. २. ११६८

(श. र. सावंत)  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई. (३ प्रती)

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

सर्व विभागीय आयुक्त, मुंबई/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती/पुणे.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती (सर्व)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,

जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व)

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

वित्त विभाग / नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

कृषि व पदुम विभाग, (मत्स्यव्यवसाय/सहकार) मंत्रालय, मुंबई-३२ (प्रत्येकी २ प्रती)

जिल्हा मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, ठाणे/रायगड/नाशिक/पुणे/नांदेड/अमरावती/धुळे/जळगांव/अहमदनगर/

नागपूर/भंडारा/गडचिरोली/जालना/अकोला/औरंगाबाद/बीड/चंद्रपूर/नंदुरबार/गोंदिया/हिंगोल/ लातूर/वाशिम.

सर्व अधिकारी/कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

निवड नस्ती (का-६)

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप (टि.एस.पी)**

**पूरक मागणी बाब क्र.३१५**

<b>शिर्ष : मत्स्यव्यवसाय</b> <b>योजनेचे नांव : मत्स्यबीज उत्पादन प्रकल्प.</b> <b>(जिल्हास्तरीय)</b>  (रुपये हजारात)		<b>मागणी क्रमांक टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : २४०५-मत्स्यव्यवसाय-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) मत्स्यबीज उत्पादन (२४०५ ०५२२) २१,सामुग्री व पुरवठा</b>		
<b>जिल्हयाचे नांव</b>	<b>२००९-१० साठी केलेली तरतूद</b>	<b>२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
ठाणे	६३	संबंधित जिल्हाधिकारी	कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नाशिक	७३			
अहमदनगर	१०			
अमरावती	५३			
गांदिया	९०			
चंद्रपूर	१८९			
गडचिरोली	६			
नांदेड	१५			
<b>एकूण</b>	<b>४९९</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप (टि.एस.पी)**

**पूरक मागणी बाब क्र.३१५**

<b>शिर्ष : मत्स्यव्यवसाय</b> <b>योजनेचे नांव : अवरुद्ध पाण्यातील मत्स्यसंवर्धन.</b> <b>(जिल्हास्तरीय)</b>  (रुपये हजारात)		<b>मागणी क्रमांक टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : २४०५-मत्स्यव्यवसाय-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) मत्स्यबीज उत्पादन (२४०५ ०५०२) २१,सामुग्री व पुरवठा</b>		
<b>जिल्हयाचे नांव</b>	<b>२००९-१० साठी केलेली तरतूद</b>	<b>२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
ठाणे	१९१	संबंधित जिल्हाधिकारी	कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.	
रायगड	४८			
नाशिक	९५			
धुळे	२५			
नंदुरबार	३२			
जळगांव	१			
अहमदनगर	३२			
पुणे	४५			
अमरावती	३१८			
यवतमाळ	६४			
नागपूर	१९			
गोंदिया	३८			
गडचिरोली	३			
चंद्रपूर	३२			
<b>एकूण</b>	<b>९४३</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप (टि.एस.पी)**

**पूरक मागणी बाब क्र.३१५**

<b>शिर्ष : मत्स्यव्यवसाय</b> <b>योजनेचे नांव : मत्स्यव्यवसायोपयोगी</b> आवश्यक सामुग्रीच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य. <b>(जिल्हास्तरीय)</b> (रुपये हजारात)		<b>मागणी क्रमांक टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : २४०५-मत्स्यव्यवसाय-पंचवार्षिक</b> योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०६) मच्छिमारी साधने इ. <b>(२४०५ १२५१) ३१, सहाय्यक अनुदाने</b>		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	१७८	संबंधित जिल्हाधिकारी	कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२	
रायगड	४५			
नाशिक	११९			
धुळे	३६			
नंदुरबार	३०			
जळगांव	६			
अहमदनगर	१५			
पुणे	५९			
अमरावती	१२			
यवतमाळ	५९			
नागपूर	७१			
गोंदिया	२१			
चंद्रपूर	१९			
गडचिरोली	३०			
नांदेड	१२			
<b>एकूण</b>	<b>७१२</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप (ओटीएसपी)**

**पूरक मागणी बाब क्र.३१५**

<b>शिर्ष : मत्स्यव्यवसाय</b> <b>योजनेचे नांव :</b> अवरुध्द पाण्यातील मत्स्यसंवर्धन. (रुपये हजारात) (जिल्हास्तरीय)		<b>मागणी क्रमांक टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २४०५-मत्स्यव्यवसाय-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०१) अवरुध्द पाण्यातील मत्स्यसंवर्धन (२४०५ ०६७४) २१, सामुग्री व पुरवठा		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	७३	संबंधित जिल्हाधिकारी	कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.	
रायगड	११			
धुळे	२९			
अहमदनगर	१८			
पुणे	५९			
अमरावती	१५			
भंडारा	७			
गोंदिया	११			
<b>एकूण</b>	<b>२२३</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप (ओटीएसपी)**

**पूरक मागणी बाब क्र.३१५**

<b>शिर्ष : मत्स्यव्यवसाय</b> <b>योजनेचे नांव :</b> मच्छिमारी सहकारी संस्थांचा विकास. (जिल्हास्तरीय) (रुपये हजारात)		<b>मागणी क्रमांक टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २४०५-मत्स्यव्यवसाय-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०२) जतन व राज्यवाहतुक हिस्सा. (२४०५ ०७१८) ३१, सहाय्यक अनुदाने.		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
<b>एकूण</b>	<b>११</b>	संबंधित जिल्हाधिकारी	कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.	

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप (ओटीएसपी)

पूरक मागणी बाब क्र.३१५

<b>शिर्ष : मत्स्यव्यवसाय</b> <b>योजनेचे नांव : मत्स्यव्यवसाय</b> उपयोगी आवश्यक सामुग्रीच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य. (जिल्हास्तरीय) (रुपये हजारात)		<b>मागणी क्रमांक टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : २४०५-मत्स्यव्यवसाय-पंचवार्षिक</b> योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०३) मच्छिमारी साधने इ. (२४०५ ०७२७) ३१, सहाय्यक अनुदाने		
जिल्हयाचे नांव	२००९-१० साठी केलेली तरतूद	२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	१४९	संबंधित जिल्हाधिकारी	कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.	
रायगड	७५			
नाशिक	३७			
धुळे	४५			
जळगांव	१५			
अहमदनगर	५६			
पुणे	६०			
अकोला	७			
वाशिम	७			
अमरावती	१५			
भंडारा	३			
गोंदिया	१५			
यवतमाळ	७५			
<b>एकूण</b>	<b>५५९</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप (टीएसपी)**

**पूरक मागणी बाब क्र.३२७**

<b>शिर्ष : मत्स्यव्यवसाय</b> <b>योजनेचे नांव : मत्स्यबीज उत्पादन प्रकल्प</b> <b>(जिल्हास्तरीय)</b> <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक टी-६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : ४४०५-मत्स्यव्यवसाय-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) मत्स्यबीज उत्पादन प्रकल्प</b> <b>(४४०५ ०१९५) ३२ अंशदान</b>		
<b>जिल्हयाचे नांव</b>	<b>२००९-१० साठी केलेली तरतूद</b>	<b>२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
ठाणे	४६७	संबंधित जिल्हाधिकारी	कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नाशिक	५४६			
अहमदनगर	७९			
अमरावती	३८९			
गोंदिया	६६१			
चंद्रपूर	१४०२			
गडचिरोली	३८			
नांदेड	११८			
<b>एकूण-</b>	<b>३७००</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे  
जिल्हानिहाय वाटप (ओटीएसपी)**

**पूरक मागणी बाब क्र.३२७**

<b>शिर्ष : मत्स्यव्यवसाय</b> <b>योजनेचे नांव : मच्छिमारी संस्थांना भागभांडवली अंशदान</b> <b>(जिल्हास्तरीय)</b> <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक टी-६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : ४४०५-मत्स्यव्यवसाय-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना -राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०१) मच्छिमारी सहकारी संस्थांना भाग भांडवली अंशदान</b> <b>(४४०५ ०२४८) ३२, अंशदाने</b>		
<b>जिल्हयाचे नांव</b>	<b>२००९-१० साठी केलेली तरतूद</b>	<b>२००९-१० ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
ठाणे	२	संबंधित जिल्हाधिकारी	कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.	
<b>एकूण</b>	<b>२</b>			